

Date: November 21, 2020.

To, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001.

Dear Sir,

Ref : Script Id "BAJAJHCARE", Script Code "539872".

Sub : Cutting of Newspaper publication in compliance of Regulation 47 of the SEBI (Listing

Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015.

In term of Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015, we hereby enclose a cutting of News Paper Advertisement published on November 21, 2020 in Business Standard (all edition) and Mumbai Lakshadeep Newspaper, with respect to intimation of Record Date for payment of Interim Dividend and Special Dividend.

Kindly take the same on record.

Thanking you,

For and behal fo Board of Director of Bajaj Healthcare Limited

Aakash Keshari Company Secretary

4 mn lost job amid Covid, eligible for **EPF subsidy: Data**

EPFO releases data for employee exits in formal sector

CRUNCHING THE NUMBERS

	Number of new EPF subscribers	Number of those exited	Number of those exited but rejoined	Net payroll addition
2018-19	13,944,349	12,296,941	4,464,815	6,112,223
Monthly average in 2018-19	1,162,029	1,024,745	372,068	509,352
2019-20	11,040,683	10,996,914	7,814,625	7,858,394
Monthly average in 2019–20	920,057	916,409	651,219	654,886
April 2020	187,177	626,405	289,980	-149,248
May 2020	319,893	779,182	361,301	-97,988
June 2020	560,47	822,127	567,249	305,599
July 2020	668,384	656,522	651,358	663,220
August 2020	719,116	492,304	653,874	880,686
September 2020	1,047,167	280,484	723,602	1,490,285
Source: EPEO				

SOMESH JHA

New Delhi, 20 November

round four million formal sector workers will be eligible for provident fund subsidy A from the central government as they had left their jobs during March-September.

The payroll data released by the Provident Fund Organisation (EPFO) on Friday showed around 3.9 million workers had exited the firms that were making EPF contributions towards them. The Centre had announced

the Atmanirbhar Bharat Rozgar Yoiana to incentivise formal sector job creation. Under this, the government will subsidise full EPF contribution of workers who are hired between October 2020 and June 2021.

All 'new employees', who were never a part of the EPF system in the past, and those who made an exit from employment during the Covid-19 pandemic from March 1, 2020, to September 30, 2020, will be eligible for the benefit.

At present, both employers and employees contribute 12 per cent each of a worker's wage towards schemes under the EPFO. The government will sponsor both the employer's and employee's share for firms with up to 1.000 employees and only the employee's share in case of firms with over 1,000 employees, for a period of up to two years.

However, the figure of exits which are in public domain may be on the downward side. This is because the employers are not legally bound to inform the EPFO about the exit of an employee in a timely manner. The dates of employment exits are updated mostly when EPF claims are filed by employees, usually after months of leaving the job.

For instance, the data for April, the first full month when a strict national lockdown was imposed, is still being updated ever since the data was first made public for this month in June. Same is the case for May, June, July and August as the data of employee exit saw a sharp revision to when the data was last released in October. Another issue that points to

underestimation is that the EPFO doesn't update the records for a financial year after it has released data for all the months in public domain. This means that the March 2020 data, which was released in May, will

not be revised further as the EPFO will put out the data for full fiscal year 2019-20 in the next release This means the number of exits, which was around two million when the data was released in May, will continue to remain so in public records. The data released by the EPFO showed a 70 per

cent jump in net enrolments for September to 14.9 million. However, the payroll data continues to remain volatile, according to the EPFO's own admission in a press statement on Thursday.

LVB workers express concerns over merger

Mumbai, 20 November

Stakeholders of Lakshmi Vilas Bank (LVB), now placed under moratorium and proposed to be merged with DBS Bank India (a subsidiary of Singapore-based DBS Bank),

furnished their suggestions and objections to the Reserve Bank of India (RBI) on Friday, the cut-off date set by the reg-Shareholders have requested the RBI to reconsider its

decision on delisting LVB's shares from the stock exchanges. "With over 20 per cent retail investor participation, it would be in the best

DBS offered to buy 50% of LVB, **RBI** rejected

KR Pradeep, the single largest promoter of the crippled Lakshmi Vilas Bank with a 4.8 per cent shareholding, has said that Singapore's DBS was keen to acquire 50 per cent stake in the lender for a high aluation in 2018 but the Reserve Bank did not allow the deal to go through.

investor.

However, some large instiinterest of all shareholders if tutional investors have indiwe are able to get some value cated that they may not chalfor our shares," said an lenge the decision, even if RBI would otherwise have been

CARE revises LVB's ratings

rating of Lakshmi Vilas Bank (LVB) from "BB-" Negative to "BB-", putting it under Credit watch with developing implications. This comes after the Centre imposed a moratorium on LVB, after considering an application from the RBI.

T E NARASIMHAN

decides otherwise. Once the RBI invokes Section 45 of the Banking Regulation Act, 1949, it supersedes all other laws that

Employees of LVB have been given an assurance that their jobs are secure for about three years in the amalgamated bank. However, that hasn't been enough to convince them of the merger.

"The employees' association has also recommended in favour of amalgamating with a public sector bank, akin to the stand taken by the bank's union," said a person aware of the development.

The proposed terms of amalgamation state that employees of LVB will be absorbed into the merged bank on the current terms of their employment. While LVB need not remunerate its employees based on the salary structure mandated by Indian

its recent exit from the industry body, they had foregone salary increments for the past two years. Fearing that salary arrears may not accrue to them upon merger with a foreign bank, employees expressed their objection to the merger with DBS Bank India. Earlier, the All India Bank Officers' Confederation (AIBOC) had also said it was not in favour of DBS Bank India acquiring the Tamil Nadu-based bank.

The RBI is expected to finalise the terms of the merger early next week, LVB was placed under moratorium for a month on Tuesday. A cap of ₹25,000 has been imposed on withdrawal of deposits till

Exports may be muted as WTO warns of growth slowdown in global trade

INDIVIAL DHASMANA New Delhi, 20 November

In what could have an adverse impact on India's exports, the World Trade Organization (WTO) has warned the growth rate in global merchandise trade is likely to slow down during

October-December this year as sever-

al countries impose fresh lockdowns in

light of the second wave of Covid-19. "... growth in (global trade) is likely to slow in the fourth quarter (October-December, or Q4) as pentup demand is exhausted and inventory restocking is completed," the WTO said in its latest report.

It said trade-related uncertainty remains high. "A second wave of Covid-19 infection is already underway in Europe and North America, leading to renewed lockdowns that could trigger another round of business closures and financial distress."

However, it noted that progress has been reported in the development of a vaccine, but when and how it might be deployed is not yet known. Exports had recovered 5 per cent

out to be short-lived as exports again that are India's main trading partners. contracted — 5.12 per cent — in in September after months of contrac-October year-on-year (YoY) due to the at ICRA, said, "We are apprehensive

Index history, trend-100

Goods trade barometer

World merchandise trade

Jul 2020

Jan 2011

tion. However, that recovery turned new spread of Covid-19 in countries Aditi Nayar, principal economist

that contraction in exports seen in October may continue in the near term till the second wave of infections comes under control and restrictions are eased.'

However, a yardstick to gauge the global trade, called the Goods Trade Barometer, stands at 100.7. This marks a dramatic improvement from 84.5 recorded in August, which reflected collapsing trade and output in Q2 as lockdowns and travel restrictions were employed to fight the virus. The latest reading indicates a strong rebound in trade in Q3 (July-September 2020) as

A reading of 100 indicates expansion in line with medium-term trends; a reading greater than 100 suggests above-trend growth, while that below 100 indicates below-trend growth.

BAJAJ HEALTHCARE LIMITED

red Office: 602-606, Bhoomi Velocity Infotech Park, Plot No. B-39, B-39A, B-39 A/1, Rd No.23,

Notice for Record Date for payment of Interim Dividend and Special Dividend

Notice is hereby given that pursuant to provisions of Section 91 of the Companies Act 2013 read with rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 (the Listing Regulations) and any other applicable provisions, the Company has fixed Wednesday, December 02, 2020 as Recon Date for the purpose of determining eligible shareholders entitled to receive Interim Dividend of Rs. 1.25/- and Special Dividend Rs. 0.50/- per equity share of Rs, 10/- each for the Financial year 2020-21, as declared by the Board of Directors in their meeting held on November 19, 2020. The payment of Interim Dividend would be made on or before December 15, 2020.



SESHASAYEE PAPER AND BOARDS LIMITED

: Pallipalayam, Namakkal District, Cauvery RS PO, Erodone. (04288) 240221 to 240228 Fax No. (04288) 240229, Email: investor@spbltd.com Web: www.spbltd.com CIN: L21012TZ1960PLC000364

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013, read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the consent of the Members of the Company is being sought, through Postal Ballot (including e-Voting) as set out in the Postal Ballot Notice dated 07th November 2020, for : ♦ Appointment, by way of Ordinary Resolution, of Tmt. Sigy Thomas Vaidhyan, IAS, as a Nominee Director, not liable to retire by rotation.

Appointment, by way of Ordinary Resolution, of Dr Shekhar Kumar Niraj, IFS, as a Nominee Director, liable to retire by rotation.

The Postal Ballot Notice and the Postal Ballot Form are available on the Company's website www.spbltd.com and on the website of the NSDL www.evoting.nsdl.com.

Postal Ballot Notice in electronic form has been sent to the shareholders on November 20th, 2020, to their e-mail address registered with their Depository Participants (DP) (in case of electronic shareholding) / the Company's Registrar and Share Transfer Agents (RTA) (in case of physical shareholding). For shareholders, who have not registered their e-mail address with DP / RTA, Postal Ballot Notice, in physical form, along with Postal Ballot Form and a postage-prepaid self-addressed Business Envelope, have been posted to their registered address, on November 20th, 2020.

Such Notice, either in physical form or in electronic form, has been sent to all Members whose name appear in the Register of Members / List of Beneficial owners as received from NSDL/CDSL as on November 13th, 2020 (cut-off date).

The Company has appointed Sri B Kalvanasundaram, Practising Company Secretary (Membership No.672) as Scrutinizer for conducting the Postal Ballot Voting process, in a

In compliance with the provisions of Section 108 and 110 the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and in terms of Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Company has provided the facility to the Members to exercise their votes electronically through the Remote e-voting facility arranged with National Securities Depository Limited (NSDL).

The e-Voting period commences on Saturday, the 21st November 2020 (09.00 AM) and ends on Sunday, the 20th December 2020 (05.00 PM).

A Member may exercise voting either by Physical Ballot Form or e-Voting. The Members Can opt for only one mode of voting i.e. either by Physical Ballot Form or e-Voting. In case Members cast their vote through both the modes, voting done by Remote e-voting shall prevail and votes cast through Physical Ballot Forms will be treated as Invalid

Members are advised to read instructions printed in the Postal Ballot Notice / Postal

Members who have not received Postal Ballot Notice / Postal Ballot Form may download it from Company's website or may contact the RTAM/s Integrated Registry Management Services Private Limited, Kences Towers, II Floor, No.1, Ramakrishna Street, North Usman Road, T Nagar, Chennai 600 017, to obtain a duplicate form.

The Postal Ballot Form duly completed and signed by the Members should reach the Scrutinizer on or before close of working hours i.e. 05.00 PM on 20th December 2020, if any Postal Ballot Form is received after the specified date / time, it will be strictly treated as if reply from such Shareholder has not been received.

The result of voting by Postal Ballot will be announced on 22nd December 2020 at 04.00 PM at the Registered office of the Company. The results of the voting by Postal Ballot will be posted on the website of the Company www.spbltd.com and the results will be intimated to NSE / BSE Ltd. Additionally, the results of the voting by Postal Ballot will be posted on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the "downloads" section of www.evoting.nsdl.com or call on Toll-free No. 1800-222-990.

By order of the Board For Seshasayee Paper and Boards Limited Place: Erode Date: 20th November 2020 (V PICHAI) Deputy Managing Director & Secretary

OSBI

IT-DWH Department, 4th Floor, Belapur Railway Station Building, State Bank Global IT Centre, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614

State Bank of India has issued a Request for Proposal (RFP) for

procurement of LTO8 tapes (RFP No SBI/GITC/Data Warehouse 2020/2021/730 dated 21.11.2020). Kindly visit Bank's website https://bank.sbi/. Check "Procurement news" section for detailed RFP document. For future announcements, if any, in this regard please keep referring to the website.

Deputy General Manage (IT-DWH)

Tel: + 91- 788-4088100, Fax: +91-788-4088131, E-mail: bec.eng Website: www.bec-group.com CIN: L29111CT1960PLC00

CORRIGENDUM TO NEWSPAPER ADVERTISMENT PUBLISHED ON 20[™] NOVEMBER, 2020 IN BUSINESS STANDARD

This corrigendum is issued in continuation of and should be read in conjunction with the Original Newspaper Advertisement published on 20th November, 2020 in Business Standard English Edition Mumbai, New Delhi, Bangaluru, Hyderabad, Kochi, Kolkata, Lucknow, Pune, Bhubaneswar, Ahmedabad, Chandigarh Page no. 11, and Chennai 14 regarding announcement of Results of Postal Ballot (Only Through

Please be informed that in the table "Total No. of Members polled" should be read as "4" instead of 38 as the same is Typographical error and it is correctly mentioned in For Bhilai Engineering Corporation Limited

Date: 21.11.2020 Place: Chhattisgarh Managing Director DIN: 00207165

(Diddiga Santosh Kumar)

Company Secretary

TECHNVISION VENTURES LIMITED

CORRIGENDUM TO THE ANNUAL REPORT 2020 FOR THE FINANCIAL YEAR ENDED 31.03.2020. We draw kind attention of all members of Technvision Ventures Limited (the "Company") towards the Annual Report 2019-20 and hereby informed to the members of the Company that certain inadvertent lypographical, printing and typo setting errors were noticed in the Annual Report for the Financial Year 2019-20 filed with the Stock Exchange on 07th September, 2020 as a result of which the following modifications were took place in the Consolidated Financial Statements for the year ended 31.03.2020. This Corrigendum should be read in conjunction with the Annual Report 2019-2020

I. On page no. 119, Item No. I. Revenue from operations for 31st March, 2020 & 31st March 2019 should be read as Rs. 759,422,349 & 664,355,039 respectively in place of Rs. 1,247,205,154 & 875,305,384 2. On page no. 119, Item No. III. TOTAL REVENUE for 31st March, 2020 & 31st March 2019 should be $read\ as\ Rs.\ 759,474,854\ \&\ 672,546,644\ respectively\ in\ place\ of\ Rs.\ 1,247,257,659\ \&\ 883,496,989.$

i. On page no. 119, Line Item "Employee Benefit Expenses" under the head "Item No. IV. EXPENSES for 31st March, 2020 & 31st March 2019 should be read as Rs. 591,689,950 & 483,033,672 respectively in place of Rs. 953,494,467 & 693,984,018.

On page no. 119, Line Item "Other Expenses" under the head "Item No. IV. EXPENSES" for 31st March, 2020 & 31st March 2019 should be read as Rs. 185,891,180 & 153,269,398 respectively in place of Rs. 311,869,468 & 153,269,398. . On page no. 119, Item No. IV. TOTAL EXPENSES for 31st March, 2020 & 31st March 2019 should be read as Rs. 782,469,569 & 1,050,292,797 respectively in place of Rs. 1,270,252,375 & 1,261,

6. On page no. 131, Note 16 may be please read as follows For the Year Ended (Amount in Rupees 31st March, 2020 16. REVENUE FROM OPERATIONS 759,404,557.00 660,426,140.00 T Services & Consulting Services 759,422,349.00 664,355,039.00 . On page no. 131, Note 18, the following line items may be please read as follows and other line items For the Year Ended (Amount in Rupees) 31st March, 2019

18. EMPLOYEE BENEFIT EXPENSES 86 680 477 00 B. On page no. 131, Note 20, the following line items may be please read as follows and other line items For the Year Ended (Amount in Rupees) 0. OTHER EXPENSES 49.388.898.00 30.330.582.00 185,891,180.00

he said corrections have no impact on the Profit & Loss of the Company for the Financial Year endec 31st March, 2020 as the errors were typographical in nature. Except for the specific changes as mentioned in the corrigendum, there are no other changes in the Annual Report 2019-2020. This corrigendum and the Annual Report with the above changes is available on the company website www.technvision.com. We request all the concerned shareholders, stock exchanges, depositories, share transfer agent, and other authorities, regulators to take note of the above corrections

We regret for the inconvenience caused

Date: 20.11.2020 Place: Secunderabac

Bank credit up 5.7%, deposits rise 10.6%, shows RBI data



Loan growth to the services sector accelerated to 9.1% in September 2020 from 7.3% in September 2019

PRESS TRUST OF INDIA Mumbai, 20 November

Bank credit grew by 5.67 per cent to ₹104.04 trillion, while deposits increased by 10.63 per cent to ₹143.80 trillion in the fortnight ended November 6, according to the Reserve Bank of India data.

In the fortnight ended November September 2019.

8, 2019, bank credit stood at ₹98.46 and ₹129.98 trillion.

In the previous fortnight ended October 23, 2020, bank credit had risen by 5.06 per cent and deposits by 10.12 per cent. On a year-onyear (YoY) basis, non-food bank credit growth decelerated to 5.8 per cent in September 2020 from 8.1 per cent in the same month of the previous year, according to the central bank data. Credit to industry recorded 'nil' growth in September 2020 as compared to 2.7 per cent rise in September 2019. Credit to agriculture and allied activities rose by 5.9 per cent during the reporting month, as against a growth of 7 per

cent in the same month last year. Loan growth to the services sector accelerated to 9.1 per cent in September 2020 from 7.3 per cent in September 2019.

Personal loans registered a growth of 9.2 per cent in the month compared to 16.6 per cent growth in

lockdowns were eased.

The latest reading of the barometer is consistent with the WTO's revised trade forecast given last month which predicted a 9.2 per cent decline in the volume of world trade in 2020. This outcome would require a

sharp rebound in Q3 following the 17.2 per cent YoY decline registered in Q2 (April-June).

Forex reserves surge to record \$572.77 billion

The country's **NEW HEIGHTS** foreign exchange reserves swelled \$4.277 billion to a lifetime high of \$572.771 billion in the week ended November 13,

showed. In the previous week ended November 6, the reserves had risen by a massive \$7.779 billion to \$568.494 billion. In the reporting week, the jump in reserves was on account of an increase in foreign current assets (FCAs), a major component of the overall reserves. FCAs

climbed by \$5.526 billion to \$530.268 billion, the Reserve Bank of India's weekly data showed. Expressed in dollar terms, the foreign currency assets include the effect of appreciation or depreciation of non-US units like the euro, pound and yen held in the foreign exchange reserves. The gold reserves declined by \$1.233 billion in the reporting week to \$36.354 billion, as per the data. The special drawing rights with the International Monetary Fund (IMF) remained unchanged at \$1.488 billion.

India to see ₹2 trn investments in compressed bio-gas sector: Pradhan

New Delhi, 20 November


Petroleum Minister Dharmendra

Pradhan said on Friday that the country is likely to see investments worth₹2 trillion to set up 5,000 compressed bio-gas (CBG) units across the country. The minister was addressing an

event after signing the memorandum of understanding for setting up 900 CBG plants as part of SATAT (Sustainable Alternative Towards Affordable Transportation) initiative by the government. On Friday, the Ministry of

Petroleum and Natural Gas signed MOUs with energy companies like JBM Group, Adani Gas, Torrent Gas and Petronet LNG for setting up the CBG plants. The ministry also signed MoUs with technology providers in CBG sectors like IndianOil, Praj Industries, CEID Consultants, and Bharat Biogas Energy.

 $Pradhan\, said, ``We\, have\, developed$ a clear-cut roadmap for SATAT. Letter of intent for 600 CBG plants have already been given and with today's signing of MoUs for 900 plants, a total



We have developed a clear-cut road map for SATAT. Letter of intents for 600 CBG plants have already been given and with today's signing of MoUs for 900 plants, a total of 1,500 CBG plants are at various stages of execution"

of 1,500 CBG plants are at various stages of execution." Around ₹30,000 these 900 plants. "A total of 5,000 CBG plants with an approximate investment of ₹2 trillion are envisaged. Biofuels have the potential to reduce our fuel import bill by ₹1 trillion," he added. Pradhan said the Reserve Bank of

India (RBI) has included CBG in the priority sector lending framework. SATAT, an initiative to boost production and availability of CBG as an alternative and affordable clean fuel for transportation, was launched in October 2018. The scheme envisages setting up of 5,000 CBG plants by FY24. "Benefits out of the SATAT will go to

our farmers, rural areas and tribals. With inclusion of forest waste, agriwaste, animal husbandry waste and marine waste, SATAT involves a multipronged approach. With the liberalised policy regime ensuring ease of doing business for entrepreneurs, off-take guarantee, financing and technology support, SATAT is all set to contribute towards doubling farmer's income, generating employment for the youth and ensuring clean energy for sustainable development,"

रोजच वाचा मुंबई लक्षदीप मृंबई । लक्षदीप

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. झुबेर अहमद अलीमुल्लाह खान हे सर्व्हें क्र.१४३/४, क्षेत्रफळ सुमारे १९.५० सर्व्हे क्र.१४५/१, क्षेत्रफळ सुमारे ५.१०, सर्व्हे क्र.१७३/४, क्षेत्रफळ सुमारे ५५.९० आणि सर्व्हे क्र.२३३, क्षेत्रफळ सुमारे ४२.५०, गाव सासुनवघर ता. वसई. जि. पालघर. एकण क्षेत्रफळापैकी माझे अशील २५% क्षेत्र (१) जयराम तकाराम पाटील (२) घनश्याम तुकाराम पाटील, (३) लिलाबाई काशिनाथ पाटील. (४) जयश्री तकाराम पाटील यांचे हिश्श्यातील आणि ते सदर मालमत्तेचे संयुक्त मालक आहेत, यांच्याकडून खरेदी करू इच्छित आहेत आणि जर कोणा व्यक्तीस कोणताही दावा अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी त्यांचे दावा, अधिकार, हक्क सर्व आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह त्यांचे दावा खाली नमूद केलेल्या . ।त्त्यावर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत माझ्याकडे कळवावे अन्यथा असे समजले जाईल की, त्यांनी त्यांचे दावा व आक्षेप त्याग केले आहेत आणि पढील कोणतीही माहिती न देता माझे अशिलाच्या नावे प्रमाणपत्र दिले जाईल

सही/-ए.के. खान. वकील ३०४, राही कॉर्नर पॅलेस कोहौसोलि.

प्लेझंट पार्क रोड, मिरा गाव, मिरा रोड (पुर्व), ता. व जि. ठाणे-४०११०७. दिनांक: २१.११.२०२०

PUBLIC NOTICE

LOSS OF AGREEMENT Notice is hereby given that MR. SATISH V KHADKE has lost/ misplaced, the under noted agreement of his Industrial Gala No. 302 in

THE HILL VIEW INDUSTRIAL **Premises Co-operative** Society Ltd., situated at Amrut Nagar, Off L.B.S Marg, Ghatkopar (West), Mumbai - 400 086.

1.Original Agreement between BUILDERS [Seller] and the first PURCHASER MR. K. JAYARAM HEGDE [Purchaser].

The existing owner of the said Industrial Gala No 302, MR. SATISH V KHADKE has decided to sell the said Industrial Gala to my client. If any person has claim in,

upon or against the aforesaid lost agreements of Industrial Gala No. 302 by way of sale, mortgage, charge, lease, or license or

claiming any right or interest for any reason or purpose of any nature, the same may be submitted in writing along with requisite proof within 14 (Fourteen) days from the date of the publication of this public

notice to Advocate Dhruvin J. Modi, having address at 301, Vimalnath, Tilak Road, Ghatkopar (East), Mumbai - 400 077

If no claim is received as above, then my clients shall proceed to complete the sale transaction as if there is no claim of any person of any nature against the said property.

Sd/-Advocate Dhruvin J. Modi

Notice is Hereby Given that Shri RAJESH

PRABHULAL RAVAL member of Vishnu Villa C H S Ltd holding , Flat No B-206, has expired on 23-12-2014(before the Registration of the Society) without making any Nomination for the above Flat. His Legal Heirs had applied to the society for Transmission of the said Flat and Share Certificate on Smt DAXA RAJESH RAVAL's name. The Society hereby invites claims or objections from any person/s and or bank/s or financial institution/s or organization/s for the Transmission of Share Certificate for Flat No B-206 on Smt DAXA RAJESH RAVAL's name. Claims or Objections should be raised within 15 days from Today, along with relevant original documents, by prior appointment of the Secretary on 9920261510

For VISHNU VILLA C H S Ltd. Secretary/ Chairman

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, फ्लॅट क्र.५0१, चारकोप सिताराम अपार्टमें कोहौसोलि., प्लॉट क्र.१२०, आरएससी-११, सेक्टर २, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ ५८५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, आर/एस वॉर्ड, एमसीजीएम, जमीन सीटीएस क्र.१५०, तालुका बोरिवली या जागेबाबत श्री. रोहित एच. द्वा आणि श्री. संजय एम. तासगावकर व श्री. नितीन एम. तासगावकर यांच्या दरम्यान झालेला नोंदणी क्र.५८५९/२००१ नुसार दिनांक ०४.०९.२००१ रोजीचा मुळ करारनामा व भागप्रमाणपत्र माझे अशील श्री. नितीन एम. तासगावकर यांच्याकडन हरवला आहे आणि याबाबत पोलीस तक्रार नोंद करण्यात आली आहे.

जर कोणा व्यक्तीस ते सापडल्यास किंवा कोणताही अधिकार हक दावा किंवा हित किंवा आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता ॲड. उमेश व्ही. जाधव यांना खोली क्र.४३, प्लॉट क्र.२५३, आमंत्रण कोहौसोलि.. सेक्टर क्र.२. चारकोप कांदिवली (प.), मुंबई-४०००६७, दर.: ९८९२९८३०६५ येथे सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत संपर्क करावा अन्यथा करारनामा व गागप्रमाणपत्र हरवले आहे असे समजले जाईल आणि न्याकरिता त्यांचे आक्षेप त्याग केलेले आहेत.

सही/-श्री. उमेश विजय जाधव वकील उच्च न्यायालय दिनांक :२१.११.२०२० ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना श्री. अब्दुल वहाब इब्राहिम शेख हे एमएनओ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांचा पत्ता-एन. यारी रोड, वर्सोवा, अंधेरी या सोसायटीचे सदस्य असन त्यांच्या नावे सोसायटीच्य इमारतीमधील फ्लॅट क्र.एन-१९ (५०% अधिभार आहे, यांचे ११.१०.२०१८ रोजी कोणतेही वारसदा न नेमता निधन झाले.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/

मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून 30 दिवसांत सोसायटीच्या भांडवला मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/ त्यांच्या दावा / आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपः आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्य सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतदींनसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत[े]दावेदार/आक्षेपकाव्दारे नेरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजांच्या दिवशी सार्य ६.०० ते रात्रौ ९.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

दी एमएनओ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड दिनांक: १८.११.२०२०

च्या वतीने व करिता

PUBLIC NOTICE

MR. VINAYAK VELHANAKAR intend to sell the flat being flat no. 43, 4th floor, Mistry palace CHSL, Trimurti chunabhatti, Mumbai - 22, Lward, CTS No.635A, Survey no. 292 hissa no.1 (part) & share certificate no.16. Shares no. 76 - 80 Any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said flat is hereby required to make the same known in writing along with documentary proof thereof to the undersigned at Mr. Vinayak Velhankar , within 15days from the date of publication of the said notice, falling which claims if any shall be deemed to have been give up or

Place:Mumbai / Date: 21/11/2020 Sd/-Mr.Vinayak Velhankar

AXIS BANK

बजाज हेल्थकेअर लिमिटेड

ठाणे (पश्चिम)-४००६०४. दूर.:०२२-६६१७७४००, फॅक्स:०२२-६६१७७४५८ सीआयएन: एल९९९९९एमएच१९९३पीएलसी०७२८९२

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम ४२ (लिस्टींग रेग्युलेशन्स) आणि अन्य इतर लागू तरतुदीनुसार दिनांक १९ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांच्याद्वारे घोषितप्रमाणे वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता रु.१०/- प्रत्येकीचे निश्चितीच्या उद्देशाकरिता नोंद दिनांक म्हणून कंपनीने बुधवार, २ डिसेंबर, २०२० ही तारीख निश्चित केली आहे. अंतरिम लाभांशाची अदायगी १५ डिसेंबर, २०२० रोजी किंवा त्यापर्वी केली जाईल.

तारीख: २० नोव्हेंबर, २०२० तिकाणः ताणे

नोंदणीकृत कार्यालय: ६०२-६०६, भूमी वेलोसिटी इन्फोटेक पार्क, प्लॉट क्र.बी-३९, बी-३९ए, बी-३९ए/१, रोड क्र.२३, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, वेबसाईट:www.bajajhealth.com, ई-मेल:investors@bajajhealth.com अंतरिम लाभांश व विशेष लाभांश देण्यासाठी नोंद तारखेची सूचना

ह.०.५० प्रती समभाग विशेष लाभांश आणि रु.१.२५ चे अंतरिम लाभांश स्विकारण्यास पात्र भागधारकांची संचालक मंडळाच्या आदेशानसा

ॲक्सिस बँक लिमिटेड

(सीआयएन: एल६५११०जीजे१९९३पीएलसी०२०७६९) संरचनात्मक मालमत्ता समुह व कॉर्पोरेट कार्यालय: ७वा मजला, 'ॲक्सिस हाऊस'', सी-२, वाडिया इंटरनॅशनल सेंटर पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००२५. दूर.:+९१ २२ २४२५२७३५ www.axisbank.com **नोंदणीकृत कार्यालय:** त्रिशुल, ३रा मजला, समर्थेश्वर मंदिरा समोर, लॉ गार्डनजवळ, एलिसब्रीज, अहमदाबाद-३८०००६.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ् ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

मे. **इस्लामपुर इटेंग्रेटेड टेक्स्टाईल पार्क प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार)** यांनी

ऑक्सिस बँक लिमिटेडकडून (बँक) मुदत कर्ज सुविधा रक्कम रु.६०,००,००,०००.०० (रुपये साठ कोटी फक्क) घेतलेली आहे. ऑक्सिस बँक लिमिटेडकडून (बँक) ओव्हरड्राफ्ट सुविधा रक्कम रु.२६,00,00,000.00 (रुपये सब्बीस कोटी फक्त).

वरील सर्व सुविधा खाली नमुद जंगम व स्थावर मालमत्तेचे गहाणवट व तारणमार्फत प्रतिभूत करून घेण्यात आली होती. मुद्दल रक्कम व त्यावरील व्याज भरर करण्यात कसर केलेली असल्याने दिनांक २९.०७.२०१८ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकत करण्यात आले होते. सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट (सरफायसी) ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये कर्जदार/सहकर्जदार, ाहाणबटदार/जामिनदार/तारणकर्ता यांना दिनांक ११.११.२०१९ रोजी त्यांच्या अंतिम **ञ्चात पत्त्यावर स्**चना वितरीत करण्यात आली होती आणि त्यांना **टिनांव ३१.१०.२०१९ रोजी** देय रक्कम **रु.३२,०२,५३,३५२.५२ (रुपये बत्तीस कोटी दोन लाख त्रेपन्न हजार तिनशे बावन्न आणि पैसे बावन्न फक्त)** अधिक पुढील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते. तथापि सदर सूचना त्या पत्त्यावरून ना-पोहोच होता परत प्राप्त झाली.

आम्ही ॲक्सिस बँक लिमिटेड, सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचनेद्वारे कर्जदार/गृहाणवटदार/जामिनदार/तारणकर्ता यांना कळिविर आहोत की, त्यांनी सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत **दिनांक ३१.१०.२०१९ रोजी** देय रक्कम **रु.३२,०२,५३,३५२.५२ (रुपये बत्तीस कोटी दोन लाख त्रेपन्न हजार तिनशे बावन्न आणि पैसे बावन्न फक्त)** अधिक पुढील व्याज जमा करावे.

कर्जदार/सहकर्जदार/ग्रहाणवटदार/जामिनदार/तारणकर्ताचे नाव व पत्ता

. मे. इस्लामपूर इटेंग्रेटेड टेक्स्टाईल पार्क प्रायब्हेट लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय: ४०२, ४था मजला, कमला हब, एन.एस. रोड क्र.१, जुह स्किम विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०००४९, महाराष्ट्र (कर्जदार, सहकर्जदार, तारणकर्ता व गहाणवटदार)

२. मे. बॉन्बे रेबॉन फॅशन्स लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय: ३रा मजला, डीएलएच मंगल मुर्ती इमारत, लिंकींग रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई-४०००५४ महाराष्ट्र (जामिनदार).

सविधा: मदत कर्ज व ओव्हरडाफ्ट

सुविधा	मान्य मर्यादा	तारखेला थकबाकी स्थिती ३१.१०.२०१९ रोजी	थकबाकी व्याज ३१.१०.२०१९ रोजी	दंडात्मक व्याज ३१.१०.२०१९ रोजी	एकूण देय ३१.१०.२०१९ रोजी				
रुपी मुदत कर्ज	<i>६</i> 0,00,00,000.00	९७,१७,३७४.७२	२३,९०,३५४.००	३,३९,७४२.९९	१,२४,४७,४७१.७१				
ओव्हरड्राफ्ट	२६,००,००,०००.००	२६,००,००,०००.००	४,४३,६९,९७५.२२	३४,३५,९०५.५८	३०,७८,०५,८८०.८१				
एकूण	८६,००,००,०००.००	२६,९७,१७,३७४.७२	४,६७,६०,३२९.२२	३७,७५,६४८.५७	३२,०२,५३,३५२.५२				
प्रतिभृत मालभत्तेचे वर्णन:									

कंपनीचे विद्यमान व भावी असे दोन्ही संपूर्ण जंगम स्थायी मालमत्ता आणि संपूर्ण विद्यमान मालमत्तेवर परिपस्सू अधिभार

पदसिद बँकेत उघडण्यात आलेले टीआरए पर्यंत मर्यादित नसलेले कर्जदाराचे बँक खातेवरील प्रथम अधिभार जेथे सर्व रोख स्त्रोत जमा केले जाते आणि बँकेद्वारा निश्चित पद्धत व प्राधान्याने वापरले जाते.

कंपनीच्या नावे प्रकल्पबाबत कोणतेही कंत्राटाकरिता कोणत्याही पक्षकाराद्वारे देण्यात आलेले कर्जपत्र, हमी किंवा कामगिरी प्रमाणपत्र अंतर्गत प्रकल्पाबाब कर्जदाराचे कोणतेही अधिकार व हित याचे तारण/गहाणवट.

खालील मालमत्तेवर अधिभार अ. गट क्र.९२६, हिस्सा क्र.६११६८, क्षेत्रफळ १-०६ एचआर, गाव पेठ, जिल्हा सांगली, नोंदणी जिल्हा वाळवा येथील जिमनीचे सर्व भाग व खंड.

गट क्र.९५१/२, हिस्सा क्र.६१६३, क्षेत्रफळ १-३१ एचआर, गाव पेठ, जिल्हा सांगली, नोंदणी जिल्हा वाळवा येथील जिमनीचे सर्व भाग व खंड. क. गट क्र.९४९/२, क्षेत्रफळ ०-२९.२ एचआर, गट क्र.९४४/२, हिस्सा क्र.६१२, क्षेत्रफळ ०-०२ एचआर, गाव पेठ, जिल्हा सांगली, नोंदणी जिल्हा वाळव येथील जिमनीचे सर्व भाग व खंड.

गट क्र.९४३/२, हिस्सा क्र.६८, क्षेत्रफळ ०-०२ एचआर, गट क्र.९४७/२, क्षेत्रफळ ०-०६ एचआर, गट क्र.९४५/२, हिस्सा क्र.६८, क्षेत्रफळ ०-०

एचआर, गाव पेठ, जिल्हा सांगली, नोंदणी जिल्हा वाळवा येथील जिमनीचे सर्व भाग व खंड. गट क्र.९०५ए/५, हिस्सा क्र.६१६२.५, क्षेत्रफळ ०-०६.११ एचआर, गट क्र.९०५ए/४, हिस्सा क्र.६१६११.७ एचआर, क्षेत्रफळ ०-३०.७० एचआर, ग

क्र.९४०/२, हिस्सा क्र.६१०६३, क्षेत्रफळ ०-०९ एचआर, गाव पेठ, जिल्हा सांगली, नोंदणी जिल्हा वाळवा येथील जिमनीचे सर्व भाग व खंड. गट क्र.९२४, क्षेत्रफळ १-०६ एचआर, गाव पेठ, जिल्हा सांगली, नोंदणी जिल्हा वाळवा येथील जिमनीचे सर्व भाग व खंड

गट क्र.९२६, हिस्सा क्र.६१६५, क्षेत्रफळ ०-१३ एचआर, गट क्र.९०५ए/५, क्षेत्रफळ ०-१४, गट क्र.९०५ए/४, क्षेत्रफळ ६१६११, क्षेत्रफळ १-२७ एचआर, गाव पेठ, जिल्हा सांगली, नोंदणी जिल्हा वाळवा येथील जिमनीचे सर्व भाग व खंड.

गट क्र.९२७, हिस्सा क्र.६१३६८.२८, क्षेत्रफळ ०-६० एचआर, गट क्र.९०५ए/५, हिस्सा क्र.६२६६, क्षेत्रफळ ०-१२.६२, गट क्र.९०५ए/४, क्षेत्रफळ ६८.८०, क्षेत्रफळ ५-३४.४१ एचआर, गाव पेठ, जिल्हा सांगली, नोंदणी जिल्हा वाळवा येथील जिमनीचे सर्व भाग व खंड.

मे. **बॉम्बे रेयॉन फॅशन्स लिमिटेड** यांच्याकडून कॉपीरेट हमी.

वरील कर्जदार/सहकर्जदार/गृहाणवटदार/जामिनदार/तारणकर्ता यांना सल्ला आहे की:-सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत थकबाकी रक्कम जमा करावी, अन्यथा कर्जदाराचे व्यवसाय व्यवस्थापन ताब्यात घेण्यासह येथे नमुद प्रतिभूत

मालमत्तेसंदर्भात सरफायसी कायदा २००२ चे कलम १३(४) व १५ अन्वये उपलब्ध सर्व किंवा काही अधिकारांचा वापर बँकेकडून केला जाईल. सरफायसी कायद्याच्या कलम १३(१३) मध्ये नमुद्रप्रमाणे बँकेच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकार तम्हाला हस्तांतर करता येणार नाही

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडबून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे कायद्याअंतर्गत विहित पद्धतीने कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांच्याकडून रक्कम वसूल करण्यास आणि कलम १३(४) अन्वये कारवाई प्रक्रियेचे बँकेला आलेला सर्व खर्च. शल्क. अधिभार तम्हला भरावे लागेल. सही/

दिनांक: ११.११.२०१९

प्राधिकृत अधिकारी

जाहीर सूचना

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, दिनांक २० सप्टेंबर, २०१९ रोजीचे जीआर सहवाचित दिनांक १३.११.२०१९ रोजीच्या आमच्या जाहीर सूचना आणि वस्त्रौद्योग विभागाचे दिनांक १४ ऑगस्ट, २०२० रोजीचे पत्रनुसार मॉडर्न मिलच्या माजी कामगारांनी गृह योजनेत सदनिका वाटपाकरिता अर्ज केला आहे. येथे सुचित करण्यात येत आहे की, संबंधित माजी कामगार/अर्जदारांना रजिस्टर्ड ए.डी.ने तात्पुरते वाटपपत्र वितरीत करण्यात आले आहेत.

संपुर्ण/पुढील तपशिलाकरिता कृपया आमच्या www.modernindia.co.in/ Workershousing वेबसाईटला भेट द्या.

> मॉडर्न इंडिया लिमिटेडकरिता श्री. मुदीत जटीया

> > अध्यक्ष

ठिकाण: मुंबई दिनांक: २० नोव्हेंबर, २०२०

शुद्धीपत्रक

ता. वसई, जि. पालघर, वसई - विरा

रानगरपालिका हृद्दीतील. आगाशी विभागांतील श्री

गयकल सिल्वेस्टर लोपीस हयांच्या मालकी व

कब्जेवहिवटिची मालमत्ता क्र. **AG03/532, बाब**त

दिनांक १३/११/२०२० रोजीचे मुंबई लक्षद्विप

दैनिकांत प्रसिध्द झालेल्या नोटीसीत मालमत्ता क्र

AG03/532 तळमजला + पहिला मजला. अस

ज्लेख झालेला आहे, त्याऐवर्जी मालमत्ता क्र

\G03/532, पहिला मजला असे वाचण्यात यावे

आकाश केशरी

कंपनी सचिव

ॲड. रिना एस. रॉड्रीग्ज, वकील.

सही/

पानवाडी, महसूल विभाग - आगार्श

BNP PARIBAS MUTUAL FUND

Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972 Registered Office: BNP Paribas House, 1 North Avenue, Maker Maxity, Bandra Kurla Complex,

Investment Manager: BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC)

Bandra - East, Mumbai - 400 051. Website: www.bnpparibasmf.in • Toll Free: 1800 102 2595

NOTICE CUM ADDENDUM NO. 49/2020

I. Declaration of dividend under the designated Schemes of BNP Paribas Mutual Fund (the Fund): Notice is hereby given that the Trustees of the Fund have approved declaration of dividend under the Dividend

option(s) of the following Schemes at the stated rate per unit subject to available distributable surplus and fixed Thursday, November 26, 2020^ as the Record Date:

Name of the Scheme	Name of the Plan/Option	NAV per unit as on November 19, 2020 (face value per unit of ₹10/-)	Dividend per unit# (₹)*
BNP Paribas Multi	BNP Paribas Multi Cap Fund	13.992	0.07
Cap Fund	BNP Paribas Multi Cap Fund-Direct Plan	16.397	0.07

or the immediately following Business Day, if that day is not a Business Day

The dividend will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date.

Net dividend will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable tax on income distribution if any

For the units held in physical form, dividend will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall be considered.

It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

II. Change in address of Official Points of Acceptance of Transactions (OPAT):

Investors are requested to take note of the following deletion made to the Official Points of Acceptance of Transactions (OPAT) of KFin Technologies Private Limited, Registrar & Transfer Agents due to closure w.e.f November 25, 2020

Branch	Address
Dharwad	Adinath Complex, #4 Ground Floor, Beside Kamal Automobiles, Bhoovi Galli, Opp. Old Laxmi Talkies, P. B. Road, Dharwad - 580 001
Alleppy	1st Floor, J.P. Towers, Mullackal, KSRTC Bus Stand, Alleppy - 688 011
Malappuram	Room No. 18/1992, 2 nd Floor, Peekays Arcade, Down Hill, Malappuram - 676 519
Dindigul	No. 59B, New Pensioner Street, Opp. Gomathi Lodge, Opp. Palani Road, Dindigul - 624 001
Pollachi	1st Floor, MKG Complex, Opp. to Gowri Shankar Hotel, Pollachi - 642 001
Thanjavur	No. 1, Underground Nallaiyah Complex, Srinivasam Pillai Road, Thanjavur - 613 001
Tirupur	No. 669A, Kamaraj Road, Near Old Collector Office, Tirupur - 641 604
Vizianagaram	D. No.: 20-20-29, 1st Floor, Surya Nagar, Kalavapuvvu Meda, Near Ayodhya Stadium, Dharmapuri Road, Vizianagaram - 535 002
Nellore	D. No: 16-5-66, Ramarao Complex, No. 2, Shop No. 305, 3 rd Floor, Nagula Mitta Rode, Opp. Bank of Baroda, Nellore – 524 001
Jaunpur	R. N. Complex, Opposite Pathak Honda, Above Oriental Bank of Commerce, Jaunpur -222 002
Korba	Nidhi Biz Complex, Plot No. 5, Near Patidar Bhawan, T. P. Nagar, Korba - 495 677
Saharanpur	18 Mission Market, Court Road, Saharanpur - 247 001
Margao	2 nd Floor, Dalal Commercial Complex, Pajifond, Margao - 403 601
Ratlam	1 Nagpal Bhawan, Free Ganj Road, Do Batti, Near Nokia Care, Ratlam - 457 001
Dalhousie	2 nd Floor, Room No. 226, R. N. Mukherjee Road, Kolkata - 700 001

Note: This Notice cum addendum forms an integral part of the SAI, SID & KIM of the Fund read with the addenda issued thereunder. All other terms and conditions mentioned in the SAI, SID & KIM remain unchanged.

For BNP Paribas Asset Management India Private Limited (Investment Manager to BNP Paribas Mutual Fund)

Head of Compliance, Legal & Secretarial

Date: November 20, 2020 Place: Mumbai

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

उपनिबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेंडरेशन लि. मुंबई याचे कार्यालय पत्ताः ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौ सोसायटी, हनुमान चौक, मुलूड पूर्व मुंबई-४०००८१

जाहिर नोटीस

भांडुप सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई पत्ता : अ एस / १९, श्री. अभिलाषा अपार्टमेंट

२१ | श्री. अजय सर्जैराव म्हसकर

.... अर्जदार

माङ्	न पश्चिम मुंबई-४०० ०७ <i>८</i>			ı	
अ.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल	दावा	दावा	जाब
क्र.		दिनांक	क्रमांक	रक्कम	देणार
				रूपये	क्रमांक
٩	श्री. मल्हारी सखाराम देवकते	२२/११/२०१९	३९४३/१९	४७९०७	9
२	श्री. तुळशीराम राजाराम गोरड	२२/११/२०१९	3983/99	४७९०७	२
3	श्री. इकबाल मेहबुब शेख	२२/११/२०१९	3983/99	४७९०७	3
8	श्री. भागवत बाबु लुबल	२२/११/२०१९	3988/99	40839	9
4	श्री. दत्ता सोनु सागळे	२२/११/२०१९	३९४४/१९	40839	२
Ę	मेहबुब अहमद शेख	२२/११/२०१९	3688/46	५०४३१	3
lo l	श्री. दिलीप बाळासाहेब ढेरे	२२/११/२०१९	३९४५/१९	६५४५३	٩
L	श्री. गुलाब मारूती खाडेकर	२२/११/२०१९	३९४५/१९	६५४५३	२
9	श्री. नारायण शकर वीर	२२/११/२०१९	३९४५/१९	६५४५३	3
90	श्री. बाबुराव किसन आढाव	२२/११/२०१९	३९४६/१९	७४५६२	9
99	श्री. सुवर्णा सुरेश नाईक	२२/११/२०१९	३९४६/१९	७४५६२	२
92	श्री शिवाजी मारूती बडगर	२२/११/२०१९	३९४६/१९	७४५६२	3
93	श्री. मारूती लक्ष्मण जाधव	२२/११/२०१९	३९४७/१९	६२१२१	۹
98	श्री. विट्ठल दादु पुकळे	२२/११/२०१९	३९४७/१९	६२१२१	२
94	श्री. मोहम्मद फरीद सौराठीया	२२/११/२०१९	३९४७/१९	६२१२१	3
9६	श्री. विट्ठल दादु पुकळे	२२/११/२०१९	३९४ <i>८</i> /१९	२७१६०	9
90	श्री. मारूती लक्ष्मण जाधव	२२/११/२०१९	३९४८/१९	२७१६०	२
96	श्री. मोहम्मद फरीद सौराठीया	२२/११/२०१९		२७१६०	3
98	श्री. पिरमोहम्मद बाळु शेख	२२/११/२०१९		१८२५६६	9
२०	श्री. समशाद कयामुद्दीन शेख	२२/११/२०१९	३९५०/१९	१८२५६६	२
२१	श्री. अकरम फारूक खान	२२/११/२०१९	३९५०/१९	१८२५६६	3
२२	श्री. इकबाल मेहबुब शेख	२२/११/२०१९	३९५१/१९	२३४४६४	۹
23	श्री. अन्सार अब्दुल रज्जाक शेख	२२/११/२०१९	३९५१/१९	२३४४६४	२
२४	श्री गणेश जयसिंग जाधव	२२/११/२०१९	३९५१/१९	२३४४६४	3
२५	श्री. मो. रिफक युसूफ खाजा	२२/११/२०१९	३९५२/१९	६५०३०	۹
२६	श्री. सतोष सिताराम घाणेकर	२२/११/२०१९	३९५२/१९	६५०३०	२
२७	श्री. बिराप्पा दाजी बुरूगले	२२/११/२०१९	३९५२/१९	६५०३०	3
२८	श्री. सदाफल विश्वनाथ पटेल	२२/११/२०१९		४९८५२	9
२१	श्री. कृष्णा कुमार जाधव	२२/११/२०१९		४९८५२	२
30	श्री. बेलु चित्तो यादव	२२/११/२०१९	३९५३/१९	४९८५२	3
39	श्री सजीवकुमार अभिमन्यु सुरवसे	२२/११/२०१९	३९५४/१९	980900	9
32	श्री. समाधान दऱ्याबा गुडदे	२२/११/२०११		980900	२
33	श्री. समशेर रज्जाबअली मलिक	२२/११/२०१९	३९५४/१९	980900	3
38	श्री. सुभाषचद्र शभुनाथ सोनकर	२२/११/२०१९	३९५५/१९	१४२३५३	٩
34	श्री. ज्ञानेश्वर सखाराम जोगदंड	२२/११/२०१९	३९५५/१९	१४२३५३	२
3 &	श्री. रामनाथ अलगु यादव	२२/११/२०१९	३९५५/१९	१४२३५३	3
30	श्री. नागराज तिमय गौडा	22/99/2098	३९५६/१९	ঀ४७१६७	9
36	श्री. उध्दव ज्ञानु इगवळे	२२/११/२०१९	३९५६/१९	980980	२
38	श्री. रामजीयावन दिपा मौर्या	२२/११/२०१९	३९५६/१९	980980	3
80	श्री. रत्नाकर सुदर अमीन(पुजारी)	22/99/2098	3846/98	७१३५५	9
89	श्री. सजय परशुराम खैरे	२२/११/२०१९	३९५७/१९	७१३५५	२
85	श्री. नितीन दिनानाथ सपकाळ	22/99/2098	3940/99	09344	3
83	श्री. जहांगिर अब्दुलसत्तार शेख	22/99/2098	3846/98	944869	9
88	श्री. शत्रुघ्न नारायण लोरे	22/99/2098	3846/98	944869	2
84	श्री. विनोद ज्ञानदेव यादव	22/99/2098		944869	3
४६	श्री. सय्यद बाबु सय्यद	22/99/2098	3848/98	936685	9
80	श्री. अजय सर्जेराव म्हसकर	22/99/2098		938888	2
86	श्री. गुलाम अहमद रेहमत शेख	22/99/2098		936685	3
88	श्री. गुलाम हिमद रहमत शेख	२२/११/२०१९ २२/११/२०१९		238866	9
40	श्री. सय्यद बाबु सय्यद	22/44/2048	3980/98	238866	२

२२/११/२०१९ ३९६०/१९ २३४४९९

	अ क्र	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रूपये	जाब देणार क्रमांक		अ. क्र	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रूपये	5
	ج م	श्री. शुक्राचार्य गोविंद तुपे	२२/११/२०१९	३९६१/१९	946204	٩		992	श्री. सागर शहाजी गवळी	२२/११/२०१९	३९८१/१९	२०६४७०	Γ
	43	श्री रमेश तात्याबा साळुखे	22/99/2098	3989/99	1			993	1	22/99/2098	3969/98	२०६४७०	
	48	एस.मालदुराई एस. आण्णामलाई नाडार	22/99/2098	3989/98		3		998	1	२२/११/२०१९	3969/98	२०६४७०	
	44	श्री. हसन मो. अली शेख	22/99/2098	३९६२/१९		•		994		२२/११/२०१९	3962/98	906499	
	५६	श्री. एडवर्ड लॉरेन्स लोबो	२२/११/२०१९		1	२		998	श्री. अब्दुल सलाम हसीम सय्यद	२२/११/२०१९	३९८२/१९	906499	
	৭৩	श्री. रमेश बाजीराव पहिलवान	२२/११/२०१९	३९६२/१९	२८६८१४	३		990	श्री. सुलेमान उस्मान शेख	२२/११/२०१९	३९८२/१९	9७८५99	d
	46	श्री. मो. अस्लम शायर अली	२२/११/२०१९	३९६३/१९	१९९७९७	۹		996	श्री. लियाकतअली मो. ईस्माईल शेख	२२/११/२०१९	३९८३/१९	२६२३२३	
	48	श्री. शोभा भाऊसाहेब बल्लाळ	२२/११/२०१९	३९६३/१९	१९९७९७	२		998	दुनदुन रामसेवक शर्मा	२२/११/२०१९	३९८३/१९	२६२३२३	
	६०	श्री. दादासाहेब विठोबा सरगर	२२/११/२०१९	३९६३/१९	१९९७९७	3		9२०	श्री. दयाशकर रामदुलार पटेल	२२/११/२०११	३९८३/१९	२६२३२३	
	६१	एस.मालदुराई एस. आण्णामलाई नाडार	२२/११/२०१९	३९६४/१९	२४४२६२	9		929	9	२२/११/२०१९	3678\de	७४८०९	
	६२	श्री शुक्राचार्य गोविद तुपे	२२/११/२०१९		1	२		922		२२/११/२०१९	3678/96	७४८०९	
	& 3	श्री रमेश तात्याबा साळुखे	२२/,११/,२०१९		२४४२६२	3		923	दुनदुन रामसेवक शर्मा	२२/११/२०१९	3678/86	१०७४७	
	६४	श्री. विलास विश्राम त्रिबकर	२२/११/२०१९		११२०६७	9		928		22/99/2098	3964/99	240243	1
	६५	श्री. शफी अब्दुल लतिक काबळे	22/99/2098	3884/98	११२०६७	२		924	300 0 33	22/99/2098	3864/98	240243	1
	દ્ધ	श्री शाहबाज रईस खान	22/99/2098	3884/98	११२०६७	3		978		२२/११/२०१९ २२/११/२०१९	३९८५/१९ ३९८६/१९	240243	
	8,0	श्रीम. दसमाबाई शंकर झिरे	22/99/2098		988898	9		926	श्री मकसुद अहमद अब्दुल कादीर श्री नारायण रामचद्र म्हात्रे	22/99/2098	3964/98	१७७२९२ १७७२९२	
	ξ. <i>l</i>	श्री अब्दुल वहाब मो अहमद	२२/११/२०१९ २२/११/२०१९		988898	२		926		22/99/2098	3964/99	900262	
	۶ ۶ 00	श्री. मधुसिंग भैरूसिंग राठोड श्री. कमल आनदा गायकवाड	22/99/2098	३९६६/१९ ३९६७/१९	988898	3 9		930	श्री. विरेंद्र फौजदार यादव	22/99/2098	3966/98	986988	
	99	श्री. बबनराव शिवाजी मोरे	22/99/2098	3986/98	७३६२८ ७३६२८	า จ		939		22/99/2098	3966/99	980988	1
	७२	श्री. लियाकत अमीर ताबोळी	22/99/2098	3986/98	७३६२८	3		932	١ ،	22/99/2098	3966/19	980988	1
	93	श्री सुभाष जयवत भालेराव	22/99/2098		938808			933	श्री मेहबुब अली मजुर अली मलिक	२२/११/२०१९	3966/98	289004	1
	98	कै. कमल बबन राठोड का.	(1) (3) (1)	2140111	120000	'		938		२२/११/२०१९	3966/98	२४१७०५	
	00	वारस-श्री. भगवान बबन राठोड	२२/११/२०१९	39& <i>L</i> /99	938808	_२		934	श्री रामचद्र विष्णु खथाले	२२/११/२०१९	3966/98	२४१७०५	
	७५	श्री. बाळकृष्ण विष्णु देसाई	22/99/2098	3986/98	938808	3		938	1	२२/११/२०१९	3969/98	१६१९४४	1
	હદ્	श्री. हरिनाथ जवाहरलाल यादव	22/99/2098			`		930	श्री. सुलेमान अब्दुल संकुर काझी	२२/११/२०१९	३९८९/१९	१६१९४४	
	99	अनिता प्रदिप पगारे	२२/११/२०१९			२		936	मो. सफी मो. उस्मान शेख	२२/११/२०१९	३९८९/१९	१६१९४४	
	७८	श्री. हनिफ अब्दुल वहिद	२२/११/२०१९	3989/99	9382206	3		938	श्री. जम्मुशा बुदनशा शिवमोगा	२२/११/२०१९	3860/86	२७६७५४	
	७९	श्री. आबासो ऑनंदराव शेजवळ	२२/११/२०११	३९७०/१९	२१३८४२	9		980	श्री. जैनुलाबुद्दीन मोहम्मद इब्राहिम	२२/११/२०१९	३९९०/१९	२७६७५४	
	Lο	श्री. अबरार अहमद सरफराज खान	२२/११/२०१९	३९७०/१९	२१३८४२	२		989	1	२२/,११/,२०१९	3660/06	२७६७५४	
	٤9	श्री. दशरथ शोभनाथ गुप्ता	२२/११/२०१९	३९७०/१९	२१३८४२	3		983	1	२२/,११/,२०१९	३९९१/१९	१४२२६६	
	65	श्री. अशोक तुकाराम पानसरे	२२/११/२०११	३९७१/१९	१४१२१	9		983	श्री विजय सोमनाथ सुपेकर	२२/११/२०१९	3889/98	982288	1
	٤٦	श्री. मेघलाल टिकम प्रसाद	२२/११/२०१९	३९७१/१९	९४१२१	२		988	1	२२/११/२०१९	3664/46	१४२२६६	
	۲8	श्री. अशोक गोविंद पाटील	२२/,११/,२०१९	३९७१/१९	९४१२१	3		984	1	22/99/2098	3665/96	244896	
	८५	श्री. महादेव शंकर माने	२२/११/,२०१९	३९७२/१९	908444	9		988		22/99/2098	3665/96	244896	
	८६	श्री सिधु परशुराम राजे	२२/,११/,२०१९	३९७२/१९	१७१५५५	२		986	1	२२/११/२०१९ २२/११/२०१९	३९९२/१९ ३९९३/१९	२५५४१ <i>८</i> २३१२१ <i>८</i>	
	60	श्री. धनजय सहदेव गाडेकर	22/99/2098		908444	3		986	श्री. सुनिलकुमार शामनारायण मिश्रा इदिस अहमद रमजान अहमद उस्मानी	22/99/2098	3663/46	239296	
	LL	श्री. संजय दशरथ शिंदे	22/99/2098	3903/99	902380	9		940	श्री. केदार रामजान यादव	22/99/2098	3993/99	239296	
	८९	श्री अब्दुलगणी अब्बास पठाण	22/99/2098		902380	२		949		22/99/2098	3668/46	204639	
	90	श्री. सुखदेव ज्ञानोबा खांडेकर	22/99/2098	3903/99	902380	3		942	1 ^ ~ ~	22/99/2098	3888/98	204639	
	११ १२	श्री. मकदुम शब्बीर शेख	२२/११/२०१९ २२/११/२०१९	३९७४/१९ ३९७४/१९	९९०६१ ९९०६१	। १ २		943		22/99/2098	3998/99	204639	
	93	श्री. अब्दुलरूफ अब्दुला शेख श्री. नरेश दिगंबर शिंदे	22/99/2098		88089	3		948	1 2 20 9	२२/११/२०१९	3994/99	१६५२६७	
	68	श्री. नटराजन चिनाप्पा कवडर	22/99/2098	3904/99	304988	۱۹		944	श्री. महावीर शिवाजी माने	२२/११/२०१९	३ ९९५/9९	१६५२६७	
	94	श्री. अनिल नथुराम जगताप	22/99/2098	3904/99	304988	'		१५६	श्री. प्रकाश विलास वाडे	२२/११/२०१९	३९९५/१९	१६५२६७	
	९६	श्री. जयकिशोर गोपालदास दालदानी	22/99/2098	3904/99	304988	3		940	श्री. हृदयनाथ तिलकधारी दुबे	२२/११/२०१९	३९९६/१९	१७५३४२	1
	90	श्रीम. अनिता प्रदीप पगारे	22/99/2098	3908/99	88009	ا و		946	जुबेदाबानो मो. वाहीद खान	२२/११/२०१९	३९९६/१९	१७५३४२	
	96	श्री. हनिफ अब्दुल वहिद	२२/११/२०१९		98009	२			श्री ध्रुवबाळ नामदेव सरतापे	२२/११/२०१९	३९९६/१९	१७५३४२	
	99	श्री. हरिनाथ जवाहरलाल यादव	२२/११/२०१९		९४७७१	3			श्री. रूत्नकात शकर घोणे	२२/११/२०११			
		श्री. अशोक दत्ताराव वाघमारे	२२/११/२०१९		२१५२२७	9			श्री दिपक रमाकांत तादळे	२२/११/२०१९	३९९७/१९		
	909	श्री. नियाजहुसैन ताजुद्दीन दौलत			२१५२२७	२			श्री. अल्लाउद्दी बाबुभई दारूदानी	२२/११/२०१९	३९९७/१९		
	१०२	श्री. सागर शिवाजी गवळी	२२/११/२०१९		२१५२२७	3			श्री. प्रकाश मधुकर वारग	२२/११/२०१९	3996/99		
		श्री. जहिरअब्दुल करीम खान	२२/११/२०१९			9			श्री. धनाजी काशीनाथ अदावडे	22/99/2098	3886/98		
		श्री. अयुब उस्मान खान	२२/११/२०१९		226893	ع			श्री. संजय जयसिंग आब्रे	22/99/2098	3996/99		
		मो. अस्लम मो. झहीर शेख	२२/११/२०१९		२२८४१३	3			श्री. वेलस्वामी कृष्णस्वामी नायकर	22/99/2098		920432	
	१०६	श्री राजकुमार मुलचद यादव	२२/११/२०१९		२३५६९७	9		1 .	श्री. चंद्रकांत वामन गरूड	२२/११/२०१९ २२/११/२०१९	३९९९/१९ ३९९९/१९	920432	
		श्री. जयवंत कोंडाजी बोरूडे	२२/११/२०१९		२३५६९७	२			रियाजुद्दीन अमीनउद्दीन खान श्री. चंद्रकांत वामन गरूड	22/99/2098		928680	
	906	श्री. ताराचद रामलखन गुप्ता	२२/११/२०१९		२३५६९७	3			त्रा. यद्रकात वामन गरूड रियाजुद्दीन अमीनउद्दीन खान	22/99/2098	8000/98	928680	
		श्री. अब्दुलरब अन्सार मोहम्मद	२२/११/२०१९		982322	9			श्रि. वेलस्वामी कृष्णस्वामी नायकर	22/99/2098	8000/19	928680	
		श्री. मेराज अहमद अब्दुल कयुम खान	२२/११/२०१९	3960/98	१९२३२२	२			रियाजुद्दीन अमीनउद्दीन खान	22/99/2098		982628	
		श्री. नितीन भास्कर पाटोळे	२२/११/२०१९	३९८०/१९	१९२३२२	3			श्री. वेलस्वामी कृष्णस्वामी नायकर	२२/११/२०१९		982628	
1							1	<u> </u>					-

दाखल नांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रूपये	जाब देणार क्रमांक	अ क्र	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रूपये	जाब देणार क्रमांक		
19/2098	३९८१/१९	२०६४७०	۹	908	श्री. चंद्रकात वामन गरूड	२२/११/२०११	४००१/१९	१९२८२६	3		
9/2098	3969/98	२०६४७०	' २	904	श्री. विजय रामचंद्र जाधव	22/99/2098	४००२/१९	२२४५५६	9		
19/2098	3969/98	२०६४७०	3	१७६	श्री. महेश रामचद्र काबळी	22/99/2098	४००२/१९	२२४५५६	2		
19/2098	3962/98	906499	è	900	श्री. राजाराम रतन भोवड	२२/११/२०१९	४००२/१९	२२४५५६	3		
19/2098	3962/98	906499	२	906	श्री अर्जुन मारूती पानमद	२२/११/२०१९	४००३/१९	३०००५५	٩		
१९/२०१९	3962/98	906499	3	१७९	श्री. मारूती प्रभु पानमद	२२/११/२०१९	४००३/१९	३०००५५	2		
१९/२०१९	3963/98	२६२३२३	9	960	श्री. मोहन तानाजी मोरे	२२/११/२०१९	४००३/१९	३०००५५	3		
१९/२०१९	३९८३/१९	२६२३२३	२	969	श्रीम. सखुबाई बिरूदेव हुबाळे	२२/११/२०१९	४००४/१९	२७८७५४	٩		
१/२०१९	३९८३/१९	२६२३२३	3	963	श्री. भरत बाबु लोहकरे	२२/११/२०११	४००४/१९	२७८७५४	२		
१/२०१९	३९८४/१९	७४८०९	٩	963	श्री. केराप्पा भिमराव पुकळे	२२/,११/,२०१९	४००४/१९	२७८७५४	3		
१/२०१९	3878\d	७४८०९	2	968	श्री. ईस्माईल नसरूद्दीन खान	२२/११/२०१९	४००६/१९	२७७८२४	9		
११/२०१९	३९८४/१९	७४८०९	3	१८५	श्री. बशीर अहमद अब्दुल करीम शेख	२२/११/२०१९	४००६/१९	२७७८२४	7		
19/2098	३९८५/१९	२५७२५३	٩	968	श्री. इरफान हसनअली खान	२२/११/२०१९	४००६/१९	२७७८२४	3		
१९/२०१९	३९८५/,१९	२५७२५३	२	960	श्री. नसरअली अब्दुल मलिक	२२/११/२०१९	४००७/१९	280200	9		
9/2098	३९८५/१९	२५७२५३	3	966	श्री. संजय रामचंद्र थोरात	22/99/2098	8000/98	280200	?		
19/2098	३९८६/१९	१७७२९२	9	968	श्री. हासिम मोहम्मद सय्यद	२२/११/२०१९	४००७/१९	280300	3		
9/2098	3964/98	900282	2	980	श्री. अली आजम सय्यद	22/99/2098	8006/98	२२०७६२	9		
9/2098	3964/98	900282	3	989	श्री. राजु बाकेलाल गुप्ता	22/99/2098	8006/98	220082	2		
19/2098	3966/98	980988	٩	983	श्री. सैफभाई अब्दुल हुसेन हाजी	22/99/2098	8006/98	220082	3		
19/2098	3966/98	980988	2	983	श्री. गणेश रघुनाथ सोनावणे	22/99/2098	8008/98	232246	9		
११/२०१९ १/२०१९	३९८७/१९ ३९८८/१९	980988	3	988	मो. सिराज अब्दुल रईस शेख श्री. महादेव अपण्णा कोळी	२२/११/२०१९ २२/११/२०१९	४००९/१९ ४००१/१९	232240	2		
9/2098	3966/98	२४१७०५ २४१७०५	। २	984	श्री. महादव अपण्णा काळा श्री. माताफेर अथईराम यादव	22/99/2098	8008/48	232240	3 9		
9/2098	3966/98	289004		980	श्री. शिवराम रामदुलार शर्मा	22/99/2098	8090/98	9६६७० <i>८</i> 9६६७० <i>८</i>	٦ २		
1/2018	3676/46	969888	3 9	986	श्री. जिमार अहमद शब्बीर अन्सारी	22/99/2098	8090/98	988006	₹ 3		
9/2098	3868/98	989888	7	988	श्री. मोहम्मद सादिक शब्बीर अन्सारी	22/99/2098	8099/98	240609	् २ १		
1/2011	3868/98	969888	3	200	श्री. नियामत अब्दुल करीम कुरेशी	22/99/2098	8099/98	240609	7		
19/2098	3990/99	208048	٩	209	श्री. बाळु गुलाबराव पवार	22/99/2098	8099/98	240601	3		
19/2098	3990/99	208048	ี	२०२	श्री आनदा भानुदास घाडगे	22/99/2098	8097/98	२७२६८४	9		
19/2098	3990/99	208048	3	203		22/99/2098	8097/98	202878	7		
19/2098	3999/99	982266	٩	208	श्री. प्रकाश रामा लोढे	22/99/2098	8092/98	२७२६८४	3		
19/2098	3999/99	982266	₹ .	२०५	श्री. रहिम दस्तगिर शेख	22/99/2098	8093/98	202369	9		
19/2098	3999/99	982266	3	२०६	श्री. सजय नारायण अनुसे	22/99/2098	8093/98	202369	₹		
19/2098	3997/98	२५५४१८	•	200		२२/११/२०१९	8093/98	202369	3		
19/2098	3992/99	२५५४१८	२	206	श्री. सभाजी महादेव कसबे	22/99/2098	8098/98	280090	9		
१९०२/१।	3997/98	२५५४१८	3	२०१	श्री. सचिन भुपाल सोरटे	22/99/2098	४०१४/१९	280090	2		
१/२०१९	3993/99	२३१२१८	9	290	श्री. शंकर आण्णा भोगे	22/99/2098	8098/98	280090	3		
१/२०१९	३९९३/१९	२३१२१८	२	२११	श्री. किरण भगवान सकपाळ	२२/११/२०१९	४०१५/१९	२४३४०४	9		
१९०५/१	३९९३/१९	२३१२१८	3	२१२	श्री. राजू एल. थॉमस	२२/११/२०१९	४०१५/१९	283808	2		
१/२०१९	३९९४/१९	२०५८३१	٩	२१३	श्री. क्षितीज राजेंद्र यादव	२२/११/२०१९	४०१५/१९	२४३४०४	3		
१९/२०१९	३९९४/ १९	२०५८३१	२	२१४	श्री. ब्रिजलाल रामकिसन चौहान	२२/११/२०१९	४०१६/१९	२५४५१३	٩		
१/२०१९	३९९४/१९	२०५८३१	3	२१५	मो. हबीब मो. मेहबुब शेख	२२/११/२०१९	४०१६/१९	२५४५१३	२		
१/२०१९	३९९५/ १९	१६५२६७	٩	२१६	श्री. जफर मोहम्मद मेहबुब शेख	२२/११/२०१९	४०१६/१९	२५४५१३	3		
१/२०१९	३९९५/१९	१६५२६७	२	२१७	श्री. कैलास दशरथ भगत	२२/११/२०१९	४०१७/१९	२७०७०८	9		
१/२०१९	३९९५/१९	१६५२६७	3	२१८	श्री. जाहिदअली आबीदअली शेख	२२/११/२०१९	४०१७/१९	२७०७०८	२		
११/२०१९	३९९६/१९	१७५३४२	٩	२१९	श्री. महेश बेनी गुप्ता	२२/११/२०१९	४०१७/१९	२७०७०८	3		
9/2098	३९९६/१९	904382	2		ादर दाव्याचे कामी अर्जदार यांनी	- टाग्वल केलेल्या श	र्जातील पविन	टींना रुक्तिकट	पोस्टा-		
19/2098	३९९६/१९	904382	3		। पाठविण्यात आलेले आहे. परतृ						
19/2098	3990/99	२३७९२८	9		, पाठापण्यारा जालल जाह. परपू उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स व		ાના હાળું ન	कारभाग (भा	41 'IAI'		
19/2098	3996/99	२३७९२८	२		· · · · · · · · · · · · · · · · · · ·			min oc co			
19/2098	3996/99	236656	3		उपनिर्दिष्ठ अर्जासबधी आपले म्हप राजी १२:३० साउँचा दाराजार्ग						
19/2098	3667/46	2/6230	9		दुपारी १२:३० वाजता दाव्यांसंबंध						
9/२०१९	3996/98	2/6230	2	्या नोटीशीव्दारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण							

या नोटीशीव्दारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वो नाटाशाब्दार उपरावत जारावाचा नाम अराहा जन्म । वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्वपूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल.

म्हणून आज दिनाक १८.११.२०२० रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



उपनिबंधक सहकारी संस्था, (परसेवा) मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई